



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ४, अंक ३६]

गुरुवार, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

[पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ६८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार),
मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ मार्च २०१८

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक सेप्रनि. ४७१६/प्र.क्र. २५८/प्रशा-२.—भारताचे संविधान याच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व या बाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक या पदांच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहेत :—

१. या नियमांना “शिक्षण सहसंचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) सेवाप्रवेश नियम, २०१८” असे म्हणावे.
२. या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—
 - (क) “विभाग” याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग असा आहे ;
 - (ख) “शिक्षण उप संचालक (प्रशासन शाखा)” याचा अर्थ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ मधील शिक्षण उप संचालक (प्रशासन शाखा) असा आहे व यामध्ये या नियमासोबत जोडलेल्या अनुसूची-ब मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
 - (ग) “शासन” याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे ;
 - (घ) “शिक्षण सहसंचालक (प्रशासन शाखा)” याचा अर्थ महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ मधील शिक्षण सहसंचालक (प्रशासन शाखा) असा आहे व यामध्ये या नियमासोबत जोडलेल्या अनुसूची-अ मध्ये नमूद केलेल्या पदांचा समावेश होतो ;
 - (ड) “अनुसूची” याचा अर्थ या नियमास जोडण्यात आलेल्या अनुसूची असा आहे.

(१)

३. महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक या पदावरील नियुक्ती महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण उप संचालक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर किमान ३ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या निव्वळ गुणवत्ता नि सेवाजेष्ठता या निकषांच्या आधारे योग्य व्यक्तीस पदोन्नती देऊन करण्यात येईल.

४. या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा परीक्षा, जर तिने या परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केल्या नसतील किंवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यातून तिला सूट मिळाली नसेल तर, तिला त्यासंबंधी केलेल्या नियमांनुसार सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

५. या पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी वापरण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहिल.

६. या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असेल.

अनुसूची अ

शिक्षण सहसंचालक व समकक्ष पदे (प्रशासन शाखा)

अ.क्र.	पदनाम
१	शिक्षण सहसंचालक, आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२	शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
३	शिक्षण सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
४	विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळे.
५	आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
प्रतिनियुक्तीने	
६	सहसंचालक (सर्व शिक्षा अभियान), महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे.
७	संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद.
८	राज्य प्रकल्प नियंत्रक किंवा प्रकल्प सहसंचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
९	सह आयुक्त (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक.

अनुसूची ब

शिक्षण उप संचालक व समकक्ष पदे (प्रशासन शाखा)

अ.क्र.	पदनाम
१	शिक्षण उप संचालक, आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय, पुणे.
२	शिक्षण उप संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
३	शिक्षण उप संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे.
४	विभागीय शिक्षण उप संचालक.
५	शिक्षण उप संचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे.
६	उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
७	सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळे.

अनुसूची-ब—समाप्त

अ.क्र.	पदनाम
प्रतिनियुक्तीने भरावयाची पदे	
८	प्रकल्प उप संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
९	शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
१०	शिक्षण प्रमुख, महानगरपालिका, पुणे.
११	शिक्षण उप संचालक (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंद कुमार,
शासनाचे प्रधान सचिव.

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya (Annexe),
Mumbai 400 032, dated the 22nd March 2018.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. Seprani. 4716/C.R. 258/Prasha-2.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules, regulating recruitment to the post of Joint Director of Education, in the Maharashtra Education Service, Group-A (Administrative Branch), under the School Education and Sports Department of the Government of Maharashtra, namely :—

1. These rules may be called the “ Joint Director of Education in the Maharashtra Education Service, Group A (Administrative Branch) Recruitment Rules, 2018.”

2. In these rules, unless the context requires otherwise :—

(a) “ Department ” means the Department of School Education and Sports of the Government of Maharashtra ;

(b) “ Deputy Director of Education (Administrative Branch)” means the Deputy Director of Education (Administrative Branch) in the Maharashtra Education Service, Group A and it includes the posts mentioned in Schedule “ B ” appended to these Rules ;

(c) “ Government ” means the Government of Maharashtra ;

(d) “ Joint Director of Education (Administrative Branch)” means the Joint Director of Education (Administrative Branch) in the Maharashtra Education Service, Group A and it includes the posts mentioned in the Schedule “ A ” appended to these Rules ;

(e) “ Schedule ” means the Schedules appended to these Rules.

3. Appointment to the post of Joint Director of Education in the Maharashtra Education Service, Group A (Administrative Branch) shall be made by promotion of a suitable person on the basis of *merit-cum-seniority* from amongst the persons holding the post of Deputy Director of Education in the Maharashtra Education Service, Group A (Administrative Branch) having not less than three years of regular service in that post.

4. A person appointed to the post shall be required to pass the examinations in Hindi and Marathi languages according to the rules made in that behalf, unless he has already passed or has been exempted from passing those examinations.

5. A person appointed to the post shall possess a Certificate in Computer Operation prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra, from time to time.

6. A person appointed to the post shall be liable for transfer anywhere in the State of Maharashtra.

SCHEDULE A

Joint Director of Education (Administrative Branch) and its equivalent posts

Sr. No.	Designation
1	Joint Director of Education, Office of Commissioner of Education, Maharashtra State, Pune.
2	Joint Director of Education, Directorate of Secondary and Higher Secondary Education, Pune.
3	Joint Director of Education, Directorate of Primary Education, Pune.
4	Divisional Chairman, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.
5	Commissioner, Maharashtra State Council of Examination, Pune.
	By Deputation
6	Joint Director (Sarva Shiksha Abhiyan), Maharashtra Academic Authority, Pune.
7	Director, Maharashtra State Educational Planning and Administration, Aurangabad.
8	State Project Controller or Project Joint Director, Maharashtra Prathamik Shikshan Parishad, Mumbai.
9	Joint Commissioner (Education), Tribal Development Commissionerate, Nashik.

SCHEDULE B

Deputy Director of Education (Administrative Branch) and its equivalent posts

Sr. No.	Designation
1	Deputy Director of Education, Commissioner of Education Office, Pune.
2	Deputy Director of Education, Directorate of Secondary and Higher Secondary Education, Pune.
3	Deputy Director of Education, Directorate of Primary Education, Pune.
4	Divisional Deputy Director of Education.
5	Deputy Director of Education, Directorate of Minority and Adult Education, Pune.
6	Deputy Commissioner, Maharashtra State Council of Examinations, Pune.
7	Secretary, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education and Divisional Secretary, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Divisional Boards.
	By Deputation
8	Project Deputy Director, Maharashtra Prathamik Shikshan Parishad, Mumbai.
9	Education Officer, Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai.
10	Shikshan Pramukh (Education Incharge), Pune Municipal Corporation, Pune.
11	Deputy Director (Education), Social Welfare Commissionerate, Pune.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NAND KUMAR,
Principal Secretary to Government.